



हरभरा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला



अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा - हिरवा चाफा (एकेजी ९३०३-१२)
२	प्रसारित केल्याचे वर्ष	१९९४
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.५
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक आहे.
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा ते नोव्हेंबर चा पहिला आठवडा
७	प्रति एकर बियाणे	३० किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^९ तीव्रता) फवारावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
इ	रोग व्यवस्थापन	मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक जाती पेरल्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व



		<p>ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p> <p>मुळकुज : थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p>
८	पिकाचा कालावधी	१०५ - ११० दिवस
९	उत्पादकता	१५- १८ क्वि./ हे.
१०	वाणाची वैशिष्ट्ये /विशेष गुणधर्म	<ul style="list-style-type: none"> ● पक्व दाण्याचा रंग हिरवा ● १०० दाण्याचे वजन १५ -१६ ग्रॅम ● कोरडवाहू तसेच ओलीताखाली लागवडीसाठी अधिक उत्पादन देणारा
११	वाणासंबंधी छायाचित्रे	





अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा - गुलक १ (गुलाबी)
२	प्रसारित केल्याचे वर्ष	१९९७
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा ते नोव्हेंबर चा पहिला आठवडा
७	प्रति एकर बियाणे	३० किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^९ तीव्रता) फवारावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
इ	रोग व्यवस्थापन	मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक जाती पेरल्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व



अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा - पीकेही काबूली - २
२	प्रसारित केल्याचे वर्ष	२०००
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.५
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा ते नोव्हेंबर चा पहिला आठवडा
७	प्रति एकर बियाणे	५० किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^९ तीव्रता) फवारावा. किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
इ	रोग व्यवस्थापन	मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक जाती पेरण्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज





		<p>प्रक्रिया करावी.</p> <p>मुळकुज : थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p>
९	पिकाचा कालावधी	१०० -१०५ दिवस
१०	उत्पादकता	१२-१५ (क्वि./ हे.)
११	वाणाची वैशिष्टे /विशेष गुणधर्म	<ul style="list-style-type: none"> • टपोर जाड दाण्याचा (१०० दाण्याचे वजन ४० ते ४२ ग्रॅम) ओलीताखाली लागवडीकरीता शिफारसीत • मर रोग प्रतिबंधक आहे.
१२	वाणासंबंधी छायाचित्रे	
		



अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा - साकी ९५१६
२	प्रसारित केल्याचे वर्ष	२००२
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा ते चौथा आठवडा
७	प्रति एकर बियाणे	३० किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^९ तीव्रता) फवारावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टिन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.



इ	रोग व्यवस्थापन	<p>मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक जाती पेरल्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p> <p>मुळकुज : थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p>
९	पिकाचा कालावधी	१०५ - ११० दिवस
१०	उत्पादकता	१८- २० (क्वि./ हे.)
११	वाणाची वैशिष्ट्ये /विशेष गुणधर्म	मर रोगास प्रतिबंधक दाण्याचा रंग पिवळसर करडा .
	वाणासंबंधी छायाचित्रे	
		



अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा : जाकी-९२१८
२	प्रसारित केल्याचे वर्ष	२००७
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.५
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा.
७	प्रति एकर बियाणे	३० किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^९ तीव्रता) फवारावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरेन्टॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
इ	रोग व्यवस्थापन	मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक जाती पेरण्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व





		<p>ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p> <p>मुळकुज : थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p>
९	पिकाचा कालावधी	१०५ -११० दिवस
१०	उत्पादकता	१८- २० (क्वि./ हे.)
११	वाणाची वैशिष्ट्ये /विशेष गुणधर्म	<ul style="list-style-type: none"> • टपोर दाण्याचा (१०० दाण्याचे वजन २२ ते २६ ग्रॅम) • कोरडवाहू व ओलीताखाली लागवडीकरीता • मध्यम पसरट वाण • मर रोग प्रतिबंधक
	वाणासंबंधी छायाचित्रे	
		



अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा - पीकेव्ही काबूली - ४
२	प्रसारित केल्याचे वर्ष	२०१०
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.५
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा .
७	प्रति एकर बियाणे	५० किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^९ तीव्रता) फवारावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी





		करावी.
इ	रोग व्यवस्थापन	<p>मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक जाती पेरल्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p> <p>मुळकुज : थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p>
९	पिकाचा कालावधी	१०० - ११० दिवस
१०	उत्पादकता	१०- १२ (क्वि./ हे.)
११	वाणाची वैशिष्ट्ये /विशेष गुणधर्म	<ul style="list-style-type: none"> ● दाण्याचा रंग पांढरा ● अती टपोर जाड दाण्याचा (१०० दाण्याचे वजन ५० ते ५३ ग्रॅम), ● ओलीताखाली लागवडीसाठी प्रसारीत ● मर रोगास काही प्रमाणात प्रतिबंधक.
१२	वाणासंबंधी छायाचित्रे	
	 	



अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा - पीकेढी हरीता
२	प्रसारित केल्याचे वर्ष	२०१०
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा आठवडा ते नोव्हेंबर चा चौथा आठवडा
७	प्रति एकर बियाणे	३० किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^९ तीव्रता) फवारावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २. ५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.



इ	रोग व्यवस्थापन	<p>मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक जाती पेरव्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p> <p>मुळकुज : थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.</p>
९	पिकाचा कालावधी	१०५ - ११० दिवस
१०	उत्पादकता	१२- १८ (क्वि./ हे.)
११	वाणाची वैशिष्टे /विशेष गुणधर्म	<ul style="list-style-type: none"> • दाण्याचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो • १०० दाण्याचे वजन २० ग्रॅम • विदर्भात ओलीताखाली लागवडीसाठी शिफारसीत
१२	वाणासंबंधी छायाचित्रे	 



अ. क्र.	तपशिल	
१	पीक आणि वाणाचे नाव	हरभरा : पीडीकेव्ही -कांचन
२	प्रसारित केल्याचे वर्ष	२०१७
३	प्रसारित करणारी संस्था / विद्यापीठ	डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला
४	जमीन	मध्यम ते भारी जमीन, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु ६.५ ते ७.
५	हवामान	थंड आणि कोरडे हवामान आवश्यक आहे.
६	पेरणी /लागवडीचा कालावधी	ऑक्टोबरचा दुसरा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा
७	प्रति एकर बियाणे	२५ किलो
८	पीक व्यवस्थापन	
अ	लागवडीचे / पेरणीचे व्यवस्थापन	दोन ओळीतील अंतर ४५-३० सें.मी. झाडातील अंतर १० सें.मी.
ब	खत व्यवस्थापन	ओलीत : २५:५०:३०, कोरडवाहू : २०:४०:४०, नत्र, स्फुरद व पलाश प्रति हेक्टरी, जस्ताची कमतरता असल्यास २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.
क	पाणी व्यवस्थापन	पेरणी नंतर पहिले ओलीत, दुसरी ओलीत ३० ते ३५ व तिसरे ओलीत ६० ते ६५ दिवसांनी करावे.
ड	कीड व्यवस्थापन	घाटे अळी : ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा एच.ए.एन.पी.व्ही. प्रति हेक्टरी ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१x १० ^५ तीव्रता) फवारावा. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर इमोमेक्टीन बेंझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
इ	रोग व्यवस्थापन	मर : पिकांची दिर्घकालीन फेरपालट, रोग प्रतिबंधक



		जाती पेरल्यात. पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. मुळकुज : थायरम ३ ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरीडी ४ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
९	पिकाचा कालावधी	१०९ दिवस
१०	उत्पादकता	२० ते २५ (क्वि./ हे.)
११	वाणाची वैशिष्ट्ये / विशेष गुणधर्म	<ul style="list-style-type: none"> ● मध्यम जाड दाण्याचा , झुपकेदार , ● मर रोगास प्रतिबंधक
१२	वाणासंबंधी छायाचित्रे	
	